

Misc. Ess. I, 386. — 3) *Luftraum, die freie Lust, Aether* NAIGH. 1, 3. AK. 1, 1, 2. 3, 4, 1, 2. H. 163. व्यापान्दिवो व्यापानकाशात् CAT. BR. 10, 6, 2, 2. आस्मिन्नाकाशे श्येनो वा सुपर्णो वा विपरिष्ट्य 14, 7, 1, 19 (= BH. अ. UP. 4, 3, 19). 5, 5, 4. 6, 6, 1. 2, 10 (= BH. 2, 3, 10, 3, 7, 12). TAITT. UP. 4, 3, 1. n. M. 1, 75. 10, 104. JĀGN. 3, 144. BHAG. 13, 32. R. 1, 44, 23. 3, 29, 7. 4, 31, 23. 38, 34. 6, 70, 29. BHARTR. 3, 89. — M. 1, 76. 3, 90. 4, 184. N. 19, 22. SUQR. 1, 91, 13. 151, 3. — आकाशग्रंथं द्वयात् लुफ्टारूपं विधात् R. 2, 33, 8. आकाशग्रंथं नदीम् (die Gaṅgā) 1, 44, 5. आकाशग्रंथं गङ्गा 1, 38, 7. आकाशग्रंथं 4, 44, 61. MBH. 3, 10909. RAGH. 1, 78. आकाशग्रंथं वाणी (vgl. आकाशवाणी) VID. 112. आकाशचारिन् KATHAS. 20, 179. आकाशग्रंथं PĀNKAT. 114, 21. आकाशग्रंथं Verz. d. B. H. 193 (28). आकाशग्रंथं No. 903. आकाशग्रंथं ČAK. 77, 1, 97, 1. आकाशग्रंथं KATHAS. 23, 214. Eine Rede, die von einer die Bühne nicht betretenden Person gesprochen wird, deutet man im Drama durch die scenische Bemerkung आकाशे *im Luftraume* an, ohne irgend eine Person zu nennen, MĀKKH. 32, 18. 40, 8. ČAK. 31, 7. 41, 23. 52, 16. 101, 5. आकाशे गीयते 39, 6. Eine solche Rede heisst आकाशभास्ति oder auch schlechtweg आकाशं n. Sch. zu ČAK. 31, 7. — Der Aether ist nach indischer Anschauung das fünfte Element und der Vermittler des Schalls, vgl. COLEBR. Misc. Ess. I, 243. 268. 273. 373. 398. MÜLLER in Z. d. d. m. G. 2, 19. fg. BURN. Intr. 497. Lot. de la b. l. 515. Die Bedeutung Brahman bei WILS. mag aus Stellen wie KHĀND. UP. 7, 12, 2: स प आकाशं ब्रह्मेत्युपास्ते gefolgt worden sein.

आकाशकदा (आ० + क०) f. *Horizont (Gürtel des Luftraums)* WILS.

आकाशग्रंथं (आ० + ग०) m. N. pr. eines Bodhisattva VJUTP. 21. SUVARNAPR. in Mém. VI sér. I, 223. 243 (an beiden Orten °र्णि).

आकाशचमम (आ० + च०) m. *Mond (Schale mit Aether)* H. c. 12.

आकाशबननिन् (आ० + ज०) m. *ein Guckloch, eine Schiesscharte in einer Mauer* RĀGADHARMA im ČKDR.

आकाशदीप (आ० + दीप) m. *eine Laterne, die zu Ehren der Lakshmi oder Kṛṣṇa's an besondern Tagen in freier Luft an einen Dachbalken gehängt wird,* ČKDR.

आकाशप्रतिष्ठित (आ० + प्र०) m. N. pr. eines Buddha Lot. de la b. l. 113.

आकाशानेप (von आकाश) adj. *aus Aether bestehend* CAT. BR. 14, 7, 2, 6 = BH. अ. UP. 4, 4, 5.

आकाशमासी (आ० + मासी) f. *Narde, Nardostachys Jatamansi* (जटा-मासी) DC., RĀGAN. im ČKDR. — Vgl. अधमोसी.

आकाशमूली (von आ० + मूल) f. N. einer Pflanze, *Pistia stratiotes* (कुम्भका u. s. w.), HĀR. 112.

आकाशरक्षित् (आ० + र०) m. *Wärter auf einer Mauer* RĀGADHARMA im ČKDR.

आकाशवत् (von आकाश) adj. *einen Raum einnehmend, geräumig, ausgespreizt:* स प आकाशं ब्रह्मेत्युपास्त आकाशवतो वै स लोकान्प्रकाशवतो इसंवाद्यानुरूपायवतो इमित्यिति KHĀND. UP. 7, 12, 2. आकाशवती-भिरुलिभिरुपिद्यत् ĀCV. ČR. 5, 5.

आकाशवल्ली (आ० + व०) f. *Cassytha filiformis L.*, eine parasitische Schlingspflanze, RĀGAN. im ČKDR.

आकाशवाणी (आ० + वा०) f. *eine Stimme vom Himmel* TRIK. 2,

8, 26, im Inhaltsverz. Vgl. आकाशग्रंथं वाणी VID. 112. — 2) m. N. pr. Verfasser eines HANUMATSTOTRA Z. d. d. m. G. 2, 342, No. 200, d. आकाशमलिल (आ० + स०) n. *Regen* RĀGAN. im ČKDR.

आकाशस्फटिक (आ० + स्फ०) m. *Luftcrystall*, von dem es zwei Arten giebt, den Sūrjakānta und den Kandarakānta, VĀKĀSP. zu H. 1068. — Vgl. खस्फटिक.

आकाशनल्याप्तन (आ० + आन० + आप०) n. *Art der Unendlichkeit des Raums*, N. einer Welt bei den Buddhisten, Lot. de la b. l. 811.

आकाशशीय (von आकाश) adj. *dem Aether eigen* SUQR. 1, 131, 5, 17.

आकाशेश (आ० + ईश) m. 1) *Gebieter des Luftraums, ein Bein. Indra's.* — 2) in der Gerichtsspr. *eine hilflose Person (die nur über die Lust zu verfügen hat), ein Kind, ein Weib, ein Armer oder Kranker* WILS.

आकाशय (von आकाश) adj. *im Luftraum befindlich* gaṇa दिग्मादि zu P. 4, 3, 54. Accent eines darauf ausgehenden comp. gaṇa वर्णादि zu 6, 2, 134.

आकिंचनं (von आकिंचन) n. *Mangel an jeglichem Besitz, Armut* gaṇa पृच्छादि zu P. 5, 1, 122.

आकिंचन्य (wie eben) n. dass. MBH. 3, 13994.

आकिंदति und आकिंदतीय N. pr. eines Kriegerstammes und dessen Oberhaupts gaṇa दामन्यादि zu P. 5, 3, 116.

आकीम (2. आ० + encl. कीम) NAIGH. 3, 12. gaṇa चादि; praep. *von — her*, mit dem abl.: आकीम् तूर्स्य रोचनात् R. 1, 14, 9.

आकीण s. u. कारु, किरति mit आ.

आकुचन (von कुच् mit आ) n. *das Biegen, Beugen, Zusammenziehen* (von Gliedmaassen, Gegens. Ausstrecken) SUQR. 1, 84, 13. 98, 7. 354, 1. eine der 5 Grundbewegungen BHĀSHĀP. 5. Z. d. d. m. G. 6, 13.

आकुर्वती (von कारु, केराति mit आ) f. N. pr. eines Felsens R. 2, 71, 3.

आकुल 1) adj. f. आ AK. 2, 8, 2, 67. 3, 2, 21. 4, 192. TRIK. 3, 3, 380. H. 366. 1472. a) *erfüllt, voll, überhäuft von Etwas;* mit dem instr.: तथा तैरुपायतैश प्रतिपद्धिश — आकुला सा समा तात भवति स्म MBH. 2, 475. भृत्येकेन चाकुला R. 3, 63, 4. कृत्यैस्तस्य (von Pflichten gegen ihn) प्रतिकृष्णामाकुला ČAK. 94. gewöhnlich am Ende eines comp. उत्सवः: — जनाकुलः R. 1, 19, 11. गोकुलाकुल 2, 46, 17. 50, 9. मृणविनिगणाकुल 3, 74, 8. VIČV. 4, 12. आव्याधूमाकुल R. 3, 17, 18. VIČV. 6, 18. तस्यालाप्यकुतूलाकुलतरे आत्रे AMAR. 81. सागरं प्रचन्द्रमिमालाकुलम् BHĀSHĀP. 2, 4, 3, 11. वाष्पाकुलां वाचम् N. 4, 18. पतिशोकाकुला 16, 11. विस्मया० R. 4, 50, 14. भया० HIT. 18, 11. VID. 107. नेत्रा० 179. रूपा० 50. कोया० KATHAS. 1, 43. पिपासा० PĀNKAT. 9, 11. घर्माकुल HIT. 42, 14. द्रव्याभिलाप्याकुल I, 204. In vielen von diesen Beispielen spielt die Bedeut. schon nach b. hinüber. — b) *in Verwirrung oder Unordnung gerathen, aus seinem natürlichen Zustande gebracht, verwirrt(übertr.):* आकुलेषात् R. 3, 58, 45. आकुलं नगरी कृता 5, 34, 1. तानाकुलान्द्वा विश्वामित्राद्वैमोहितान् VIČV. 3, 1. कृत्यित्वात्परिक्लाष्टामाकुलां पर्वतीनीमिव R. 5, 21, 15. आकुलावर्ती तमसाम् (N. pr. eines Flusses) 2, 46, 28. श्रशुपूर्णाकुलेन्द्रणा BHAG. 2, 1. श्रत्याकुलं कथयसि MĀKKH. 130, 8. शोकमागरमध्यस्था दद्यै कारणामाकुलः MBH. 3, 17304. KATHAS. 12, 183. 13, 161. आकुलेन्द्रण्य R. 1, 1, 52. 3, 79, 1. इत्याद्रव्यवृत्तप्रतर्कमपरिष्कृताकुलं मे मनः ČAK. 106. कौतुकाकुलेन्द्रणम् ČUK. 43, 18. सर्वताकुलम् (सर्वत + आ०) ČAK. 32, 2. विद्युलाकुल VID. 29. — 2)